

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना  
२०१०-२०११ चे व योजनानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप  
"मागासवर्गीयांचे कल्याण" (विशेष केंद्रीय सहाय्याची एकत्रित  
योजना )

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीयुडी-२०१०/प्र.क्र.२२२/का.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- २७ ऑक्टोबर, २०१०

**वाचा :** १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज-२०.१०/सीआर ६५/२०१०/अर्थसंकल्प-३, दिनांक ३ एप्रिल, २०१०  
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज-२०१०/प्र.क्र. ७१/२०१०/अर्थसंकल्प-३, दिनांक १८ मे, २०१०

**शासन निर्णय :** आदिवासी उपयोजनांतर्गत "मागासवर्गीयांचे कल्याण" या उपशिर्षाखाली सन २०१०-११ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदी व योजनांचे नियंत्रक अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील "मागासवर्गीयांचे कल्याण" या उपशिर्षाखालील योजनांना सोबतच्या विवरण पत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या तरतुदीनुसार खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. तसेच ती रक्कम स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यास मंजूरी देत आहे.

३. नियंत्रक अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. सदर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

४. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतुद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतुद खर्च झाली नाही तर सदर तरतुद प्रत्यापित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित प्रकल्प अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट याबाबत माहिती प्रकल्प अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास यांना सादर करावी आयुक्त आदिवासी विकास नाशिक, यांनी एकत्रित माहिती आपल्या अभिप्रायासह शासनास सादर करावी

५. नियंत्रक अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची नियंत्रक अधिका-यांनी नोंद घ्यावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१०१०२८१४०८१९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

श. र. सावंत  
20/10/10

( श. र. सावंत )

कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.(प्रत्येकी ५ प्रती)

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई.

संचालक, लेखा व कोषागरे, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई -३२.

सर्व कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-६)

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१०-११ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टि.एस.पी)**

<b>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण</b> <b>योजनेचे नांव : विशेष केंद्रीय सहाय्याची</b> <b>एकत्रित योजना</b> <b>(राज्यस्तरीय योजना)</b>  <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे</b> <b>कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२-अनुसूचित जमातीचे</b> <b>कल्याण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत</b> <b>योजना-विशेष केंद्रीय सहाय्य योजना (०१) (४१) केंद्रीय सहाय्याची एकात्मिक योजना</b> <b>(२२२५ ३५५६) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२०१०-११ साठी</b> <b>केलेली तरतूद</b>	<b>२०१०-११ ची अर्थसंकल्पीय तरतूद</b> <b>सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक</b> <b>अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
१	२	३	४	५
	२४६३८७	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	
<b>एकूण-</b>	<b>२४६३८७</b>			

टीप : वरील तरतूदीचे योजनानिहाय आदेश काढण्यात आले असून, त्या आदेशात नमूद योजनांवरच सदर तरतूद खर्च करावी.  
तसेच सदर योजनांचा खर्च त्या त्या योजनेसाठी असलेल्या तरतूदीच्या मर्यादेत करण्यात यावा.